

॥ षट् दर्शण को अंग ॥

मारवाडी + मराठी

सत्संग

महत्वाची सुचना:- रामद्वारा जळगांव यांचे असे निर्दर्शनास आले आहे की, काही रामस्नेही शेठ साहेब राधाकिसनजी महाराज व जे.टी.चांडक यांनी अर्थ केलेल्या वाणीजी रामद्वारा जळगांव मधून घेऊन जातात व आपल्या वाणीजीचा गुरु महाराज सांगतात तसा पुर्ण आधार न घेता आपल्या मताने समजने, अर्थामध्ये परस्पर बदल करून टाकतात तरी वाणीजी घेऊन गेलेल्या कोणत्याही संताने परस्पर अर्थामध्ये बदल करु नये. काहीही बदल करायचा वाटत असल्यास रामद्वारा जळगांवशी संपर्क साधावा व नंतर बदल करावा.

* वाणीजी आमच्याकळून जशी पाहिजे तशी चेक झालेली नाही, चेक करायला भरपूर वेळ लागतो. आम्ही परत चेक करून पुन्हा लोड करून देऊ. याला वर्षभर तरी लागेल. तुमच्या समजण्यापुरता कामात येईल, यासाठी आम्ही वाणीजी वाचण्याकरीता लोड करून दिली आहे.

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

॥ अथ षट् दर्शण को अंग लिखते ॥

राम

षटदर्शनी त्रिगुणी मायेच्या सुखाला पूर्ण समजून त्याची चाहणा करतात. हे षटदर्शनी मायेत काळ आहे समजतच नाही आणि आदि सतगुरु सुखरामजी महाराजांनी काळाच्या पलिकडील वैराग्यामध्ये महासुख आहे, तेथे काळ नाही. तेथे पोहचणारे योगी, जंगम, फकीर, संन्यासी, ब्राम्हण हे खरे षटदर्शनी आहे हे जगाला समजावत आहे. मायेचे षटदर्शनी, हे ५ इंद्रिय, २५ प्रकृती तसेच ३ गुणांच्या सुखांकरीता आताच्या मायेच्या सुखापेक्षा ५, २५, ३ ला वेगळे ठेवून तापवतात आणि अशी साधना करतात की, आम्हाला पुढे हे सुख भरपूर मिळतील. परंतु ते हा विचार करीत नाही की याच्यात काळ आहे. याच्यात सदाकरीता सुख नाही ८४ लक्ष योनीचे आवागमनाचे दुःख आहे. याकरीता हे खरे योगी, जंगम, संन्यासी, फकीर, पंडीत, ब्राम्हण नाही आहे.

राम

॥ चोपाई ॥

जोगी सोइ जोग गत जाणे ॥ घट मे आत्मदेव पिछाणे ॥
सुखमण घाट पिये भर प्याला ॥ ओ निस मग्न रहे मतवाला ॥१॥

राम

आदि सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात जोगी तोच आहे, जो योगाच्या विधीने म्हणजे गतीने घटात आत्मदेव जाणतो. आत्मदेव? परमात्मा, सतस्वरूप तसेच इडा, पिंगळा, सुखमणाच्या संगमाच्या घाटावर ब्रह्मसुखाचे प्रेमाचे प्याले भर भरून पितो आणि रात्रंदिवस ब्रह्मसुखात मग्न होऊन मतवाला राहतो. ॥१॥

जोगी तो नाही जो मायेच्या विधीने म्हणजे संखनाळेच्या रस्त्याने भृगुटीत मायेच्या देवतांना जाणतो. ॥१॥

राम

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

राम

कविता ॥

गेहे असो तत्त बात ॥ जोग योगी गत जाणे ॥
 घट में आत्मदेव ॥ प्रीत सुं मांय पिछाणे ॥
 सुखमण वाट घाट ज्याँ जावे ॥ भर भर पिये पियाला ॥
 ओ निश ब्रह्म रंग सो राता ॥ मग्न रेहत मत वाला ॥
 उनमुन मुद्रा पेर ॥ गिगन में नाद बजावे ॥
 सो योगी सुखराम ॥ सुन्न में ध्यान लगावे ॥१॥

राम

देह तत्तसार ब्रह्मची गोष्ट पकडून तत्तसार
 ब्रह्मला प्राप्त करण्याची गती जाणली आहे.
 तोच योगी आहे.घटात आत्मदेव म्हणजे
 आत्म्याचा देव म्हणजे हंसाचा देव प्रीतिने
 घटात ओळखतो.तोच योगी आहे.सुखमणेच्या
 घटावर म्हणजे त्रिगुटीत जेथे गंगा,यमुना
 आणि सरस्वतीच्या संगमाचा घाट आहे.तेथे
 ब्रह्मानंद म्हणजे सतस्वरूपाच्या प्रेमाने भरून
 भरून प्याले पितो तोच योगी आहे.जो
 रात्रंदिवस ब्रह्म रंगात रंगलेला आहे तसेच
 मग्न मस्त आहे.तोच योगी आहे.जो ब्रह्मच्या
 उन्मुनी मुद्रेत म्हणजे अखंडीत जो गग्न
 म्हणजेच दहाव्याद्वारात जींग नाद ध्वनी
 वाजवून राहिला आहे.तोच योगी आहे.जो सुन्न
 मध्ये म्हणजे दहाव्याद्वारात ध्यान लावतो
 तोच योगी आहे.

योगी तो नाही जो गंगा यमुना,सरस्वतीच्या
 घाटावर देहाने(शरीराने)प्याले भरून भरून
 पितो आणि रात्रंदिवस पिलेल्या वस्तुंच्या
 नशेत मग्न होऊन मदोन्मत राहतो.जो
 ओअम म्हणजे मायेची गोष्ट पकडून ओअम
 प्राप्त करण्याची गती जाणतो तो खरा योगी
 नाही.आणि घटाच्या बाहेर मायेच्या देवताना
 मनाच्या हट्टाने तसेच तनाच्या हट्टाने
 ओळखतो.तो योगी नाही.गंगा,यमुनेच्या
 घटावर मादक वस्तुचे प्याले भरून भरून
 पितो तो योगी नाही.जसे जो रात्रंदिवस
 गांजा,भांग, चरसच्या नशेत रंगलेला आहे
 तसेच मग्न मस्त आहे.तो योगी नाही.ज्याने
 कानात उन्मुनी मुद्रा घातली आहे तो योगी
 नाही.जो आकाशात शंख वाजवून ध्वनी
 करतो तो योगी नाही.जो एकांतात कोण्या
 पहाडावर ओअम म्हणजे मायेचे ध्यान
 करतो तो योगी नाही.

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

जति जुग बिचार ॥ पाँच पै माल करावे ॥
 बावन अंछर सोझ ॥ र रे सुं चित्त लगावे ॥
 प्रेम मांड पटसाल ॥ बेद को भेद उचारे ॥
 चेला पाँच पचीस ॥ तीन पर छड़ी पसारे ॥
 पिण्ड ब्रम्हण्ड कूं सोझ ले ॥ आद पुरष ज्याँहा जाय ॥
 सो जति सुखराम के ॥ मन जीता तन मांय ॥२॥

जती,यती जगात त्यालाच समजले पाहिजे ज्याने पाची विषयांचे मुळ नष्ट करून (मिटवून) दिले आहे.(पैमाल)५ विषयांचे मुळ निघून गेले.५२ अक्षरांना शोधून म्हणजे ५२ अक्षरांचे ज्ञान शोधून ५२ अक्षरांचे ज्ञान ज्याच्या आधारावर आहे असा र म्हणजे ने:अक्षर म्हणजे सतशब्दावर चित्त लावतो तोच यती आहे.जो प्रेमाच्या पाठशाळेत ५ इंद्रिय, २५ प्रकृती तसेच ३ गुण यांना शिष्य बनवून या शिष्यांना वेदाचा भेद म्हणजे ब्रम्हाचा जो देवता आहे.अशा सतस्वरूप देवताचे ज्ञान शिकवतो. ब्रम्हाने सतस्वरूप विज्ञानाच्या आधारावरच वेद उच्चारण केले आहे. यती तोच आहे.जो ५ इंद्रिय २५ प्रकृती तसेच ३ गुण जेंव्हा मायेच्या भ्रमात जातात.तेव्हा त्यांच्यावर ज्ञानाची छडी लावतो.जो पिंडातच ब्रम्हांड शोधतो. आणि पिंडातच आद पुरुष जेथे आहे अशा दहाव्याद्वारात जातो तोच यती आहे.ज्याने शरीरात मनाच्या हंसास सदा करीता हटवून दिले आहे तोच यती आहे. ॥२॥

यती जगात त्याला नाही समजले पाहिजे ज्याने मनाच्या आणि तनाच्या हट्टाने पाची विषयांचे नियंत्रण केले आहे म्हणजे वशमध्ये केले आहे.हा मनाचा तसेच पिंडाचा हट्ट सदा राहणारा नाही. ही पलात ठेवण्याची जबरदस्तीची विधी आहे.ही सहज मध्ये सदाकरीता वशमध्ये ठेवण्याची विधी नाही म्हणून असे जत ठेवणारे हे असली यती नाही.जगाचा यती जसेच्या तसे आहे.कान, नाक, डोळे,त्वचा,जिभ यांना वशमध्ये करतो.परंतु याचे मूळ हंसासोबत आहे.त्यांना हंसापासून वेगळे करीत नाही.जो ५२ अक्षरांचे वेद,शास्त्र, पुराणाच्या ज्ञानात चित्त ठेवतो तो यती नाही. आणि मनाच्या हट्टाने पाठशाळेत ५ इंद्रियांचा, २५ प्रकृतीचा तसेच ३ गुणांना शिष्य बनवून विषय वासना कशी वाईट आहे हे वेदाद्वारे शिकवतो.तो यती नाही.कारण,वेदाचा कर्ता ब्रम्हा हा स्वतः यती नाही.तो ५ इंद्रिये,२५ प्रकृती, तसेच ३ गुणांचे विषय वासनेचे भोग करतो. जेंव्हा २५ प्रकृती तीन,गुण तसेच ५ इंद्रिय काबूच्या बाहेर जातात.तेव्हा या तिघांवर तनाच्या हट्टाची छडी मारतो.म्हणजे तनाला खुप सतावतो ते यती नाही.खंडात मायावी देवताचे धाम शोधतो आणि तो जेथे आहे अशा जागी देहाने जातो तो यती नाही. ज्याने हट्टाने मनाला पोहर, पळाकरीता जिंकले आहे.मनाला पाची वासनेत पोहर,पळाकरीता जाऊ देत नाही तो यती नाही. ॥२॥

राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

सो सामी जुग जाण ॥ तन में स्याम पिछाणे ॥
 आया जहाँ चल जाय ॥ आद घर बोत बखाणे ॥
 धूनी ध्यान लगाय ॥ भजन सो भीख उगावे ॥
 करे सम्पाड़ा नीर ॥ आण तिरवेणी न्हावे ॥
 सो सामी सुखराम के ॥ त्रिगुटी परे बताय ॥
 शिव सगती संग छाड कर ॥ मिले अगम घर जाय ॥३॥

आदि सतगुरु सुखरामजी महाराज संगतात की, संसारात खरा स्वामी म्हणजे त्यालाच जाणा त्याने सर्व जगाचा स्वामी म्हणजे हा परमात्मा शरीरात ओळखला आहे. ज्या सतस्वरूप देशातून आला होता त्या सतस्वरूप ब्रह्मध्ये जातो आणि अशा आदि घराला म्हणजे माया तसेच होणकाळाच्या आद घराचे अनेक प्रकाराने वर्णन करतो. जो आकाश, वायु, अग्नी, जल, पृथ्वीच्या पलिकडील अखंडीत ध्वनी ध्यान करतो तो स्वामी म्हणजे संन्यासी आहे. खरा स्वामी तो आहे जो जगाकडून परमात्म्याचे भजन म्हणजे स्मरण करण्याची जगातील लोकांना भीक मागतो. जो देहात त्रिगुटीमध्ये गंगा, यमुना तसेच सरस्वतीच्या संगमात न्हातो तो खरा स्वामी आहे. त्रिगुटीच्या पलिकडे शिवशक्ती म्हणजे ब्रह्म आणि मायेला सोडून सतस्वरूपाच्या अगम घरात पोहचला आहे. तो खरा स्वामी आहे. खरा स्वामी म्हणजे त्याच्या वर कोणी स्वामी राहत नाही. असा काळाच्या पलिकडे राहतो. ॥३॥

जो तनात स्वामी म्हणजे परमात्मा शोधत नाही. तो स्वामी नाही. जो भृगुटीत जातो आणि भृगुटीला आद घर समजून खूप वर्णन करतो तो स्वामी नाही आहे. जो अग्नीची धुन लावतो आणि ओअम म्हणजे मायेचे ध्यान करतो तो स्वामी नाही. जो जगात भाकरीची भीक मागतो तो स्वामी नाही. जो धरतीवर गंगा, यमुना सरस्वतीच्या त्रिवेणीत न्हातो तो स्वामी नाही. जो भृगुटीत आहे तो ब्रह्म आणि मायेतच आहे. त्याचे आवागमन, जन्मणे, मरणे मिटले नाही. तो खरा स्वामी नाही. आणि या मायेच्या स्वामीच्या वर काळ राहतोच तर हा स्वामी कसा झाला ॥३॥

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

सो सन्यास बखाण ॥ कुबद पर सार बजावे ॥
सरब कर्म कर नाश ॥ जीत सुख माय समावे ॥
नेहचल रहे मन थीर ॥ चित्त डोले नहिं कोई ॥
मुख अमृत कहे बेण ॥ मुळक बिगसे मन सोई ॥
अनहंद में रत्ता रहे ॥ त्रिगुटी ध्यान चढाय ॥
सिन्यासी सुखरामजी ॥ उलट आद घर जाय ॥४॥

खरा संन्यासी तो आहे ज्याने होणकाळ
कुबुधीला विज्ञान तलवारीने मारले आहे.
ज्याने तिन्ही कर्माचा नाश केला आहे.जो
सतस्वरूप आनंदपदाच्या सुखात सामावला
आहे.म्हणजे त्याला ते सुख मिळणार आहे
आणि तो सतस्वरूपाच्या पदाचा अनुभव
घेऊन राहिला आहे.समाधी ज्याने मन
निश्चल आहे अस्थिर नाही म्हणजे ज्याचा
हंस निश्चल आहे.मायावी मनाच्या
अस्थिरतेत नाही. हंसाच्या मन हंसाच्या
सोबतचे मन ज्याचे चित्त ५ वासनेच्या सुखां
मध्ये डोलत नाही. म्हणजे होणकाळाच्या
पाच वासनेच्या सुखां-मध्ये न राहता
सतस्वरूप विज्ञान सुखात राहतो.ज्याच्या
मुखाने अमृत वाणी आहे ज्याचे मन सदा
प्रफुल्लीत राहते.त्रिगुटीत ध्यान चढवून जो
अनहंद ध्वनीत रचमचला आहे तो खरा
संन्यासी आहे.ज्याने देहात उलटून आदघर
प्राप्त केले आहे तसेच संन्यासी आहे.
॥४॥

गुरु महाराज सांगतात हा खरा संन्यासी
नाही ज्याने आपल्या पत्नीला दूर केले.
आपल्या संसारी इच्छेचा नाश केला.
ह्याने सर्व मायावी अशुभ नरकीय
कर्मपासून दूर राहतो.परंतु त्रिगुण मायावी
शुभ कर्म करतो.मन शुभ कर्मात स्थिर
राहते.त्याचे चित्त संसारी अशुभ
वासनिक कर्मात जाऊ देत नाही.मुखाने
वेदांची वाणी बोलतो.आणि पुढे त्रिगुणी
माया प्राप्त करेल म्हणजे मायेचे सुख
प्राप्त करेल. या आनंदात सदा राहतो.हा
भृगुटीचे ध्यान करतो आणि तेथील ध्वनि
ऐकतो.तसेच आदघर म्हणजे भृगुटीत
जातो.गुरु महाराज सांगतात हा खरा
संन्यासी नाही.हा नरकात नाही पडणार
परंतु याचे आवागमन सुटत नाही.८४
लाख योनीचे दुःख सुटत नाही.गर्भ
नरकात पडणे बंद होत नाही.खरा
संन्यासी तो आहे जो कधी ही या
दुःखांमध्ये पडत नाही. ॥४॥

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

सो दर्वेश बखाण ॥ दिल दुबध्या सब मेटे ॥
ओ निश रटे रहीम ॥ दिल आदम सो भेटे ॥
ताह चले फिर लोप ॥ जाय परलोक समावे ॥
अला आद अस्मान ॥ ताहि मे सुरत लगावे ॥
उलट पलट सुलटा चढे ॥ मन सुं सुरत मिलाय ॥
जन सुखिया दरवेश सो ॥ उलट आद घर जाय ॥५॥

खरा फकीर तोच आहे जो हंसाच्या हृदयातील
म्हणजे उरातील दुबध्या मिटवून देतो. हंसाला
काळाच्या दुःखाची दुबध्या मिटवून देतो. जो
रात्रिंदिवस रहीम म्हणजे रामजीचे रटन करतो.
म्हणजे ने: अक्षराचे रटन करतो. जे हृदय आदमची
भेद करतो म्हणजे होणकाळातून चित्तमन काढून
तो आदम म्हणजे तो परमात्मा जो आदिपासून
आहे त्याच्यात निजमन लावतो. आणि ३ लोक
१४ भवन आणि ३ ब्रह्महचे १३ लोकांना लोपून
परलोक म्हणजे सतस्वरूपाच्या देशात सामावतो.
अल्ला जो आदिपासून आहे. जो आसमानात
म्हणजे दहाव्याद्वारात आहे. त्याच्यात सुरत लावतो.
जो मन आणि सुरतच्या आधाराने संकनाळेने
पलटून बंकनाळेने उलटतो आणि ज्याने आदघर
म्हणजे सतस्वरूप प्राप्त केला आहे तोच दरवेश
म्हणजे आहे. ॥५॥

खरा फकीर तो नाही ज्याने आपल्या
मनाची दुविधा मिटवली आहे. म्हणजे
कुटुंब, परिवार तसेच संसाराच्या
दुःखातून मन काढून घेतले. तसेच
रात्रिंदिवस मुखाने त्रिगुणी मायेच्या
सुखाकरीता रहीमचे रटण करीत आहे.
धरती लोक उल्लंघन स्वर्गादिकात
जातो. आसमानात म्हणजे आकाशात
अल्ला आदमला म्हणजे परमात्म्या
मध्ये सुरत लावतो. तो हे समजतो
की, अल्ला आदम म्हणजे आकाशात
आहे. धरतीवर नाही. हा भृगुटीमध्ये
मन, सुरत लावतो तसेच भृगुटीत
चढवतो. हा खरा फकीर नाही. ॥५॥

राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

सो जिन्दा परवाण ॥ जीव ओपत गत जाणे ॥
कहाँ आयो कहाँ जाय ॥ जीव को मरम बखाणे ॥
दुख पावे संसार ॥ समझ अपणे दिल लेवे ॥
ताते रहे उदास ॥ चित्त साहिब मे देवे ॥
तीन तीस कूँ लोपिया ॥ दिया पिसण सब पाल ॥
जिन्दा सो सुखराम जी ॥ करे गिंगन में ख्याल ॥६॥

जिवंत परवाण त्यालाच जाणा जो जीवाची
उत्पत्ती आणि गती जाणतो. म्हणजे जीव कोटून
आला, कोठे गेला असे जीवाचे मर्म वर्णन
करतो. संसार काळाचे दुःख प्राप्त करतो हे
आपल्या हृदयात समजतो. तो दुःखातून निघावा
याकरीता उदास राहतो. या उदासीत साहेबात
सदा चित्त ठेवतो. तोच जिवंत परवाण आहे.
ज्याने ३ गुण, २५ प्रकृती व ५ इंद्रियांच्या
वासनांना मिटवून दिले आहे. आणि ज्याने
होणकाळाच्या पुढचे सतस्वरूप गगनाचा विचार
केला तोच जिवंत परवाण आहे. ॥६॥

हा खरा जिवंत परवाण नाही जो जीवाला
मायावी दुःख का पडतात? तसेच कोठे
गेल्यावर त्रिगुणी मायावी सुख मिळतील.
याचा भ्रम जीवांना सांगतो. मायेचे दुःख
संसारी प्राप्त करतात तो आपल्या मनात
समजून घेतो आणि त्याच्या करीता
उदास राहतो. म्हणून स्वर्गादिकात गेल्याने
मायावी सुख मिळतील म्हणून देवतांमध्ये
स्वतः चित्त देतो. तसेच संसाराला ही
देण्यास लावतो. आणि तीन, तीसला
नरकीय कर्मात जाऊ देत नाही. आणि
आकाशात साहेब आहे याचा विचार
करतो. ॥६॥

राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

जंगम बंदे जिंग सेर ॥ समसेर जगावे ॥
विण बरष ले हाथ ॥ नार सुरती घर जावे ॥
मांगे शब्द रसाल ॥ म्हो को चूर्ण कीजे ॥
खावंद पीव मिलाय ॥ संग मेर होय लीजे ॥
तन नगरी के बीच मे ॥ फेरी नित्त दिरावे ॥
सो जंगम सुखरामजी ॥ सुन मे जिंग बजावे ॥७॥

राम जंगम तोच आहे जो जिंग शब्दाची वंदना करतो
आणि जिंग शब्दाची तलवार मायेचे ५ तत्व, २५
प्रकृती आणि तीन गुण या तिघांवर चालवतो.
शब्दाची विणा बरण वाजवून सुरत नारीच्या घरी
जातो. लोकांशी शब्दाची म्हणजे सतशब्दाची
(नव्हकी) रसाल मागतो (रसाल म्हणजे नविन पिक
आल्यावर ज्यांच्या येथे शेती नाही तेच दुसऱ्यांच्या
शेतात खाण्यांकरीता जातात - जसे टरबुज, बोरे)
आणि मोहाला म्हणजे माया ममता यांना नष्ट
करतो तोच खरा जंगम आहे. आणि खावंद म्हणजे
आपल्या आत्म्यास पती परमात्म्याला भेटण्यास
मेहरे जातो. या शरीररूपी नगरात नित्य फेरी
देतो. जो सुन्नमध्ये म्हणजे दहाव्याद्वारात जिंग ध्वनि
वाजवतो तोच जंगम आहे. ॥७॥

हा खरा जंगम नाही, जो हातात घंटी
ठेवतो आणि घरोघरी जावून नाद
करतो आणि स्त्रींयाकडून नविन पिक
आल्यावर टरबुज, बोर, काकडी मागतो.
तो कुटुंब परिवाराच्या मोहाचे चूर्ण
करतो. नगराच्या मध्ये नित्य फेरी
लावतो. तसेच घंटा नाद करतो. हा
खरा जंगम नाही. ॥७॥

राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥ राम

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥ राम

राम शील साच संतोष ॥ ग्यान बिग्यान बिचारे ॥
राम पर निन्दा पस्तात ॥ ओर पर द्रोह निवारे ॥
राम रहे इकंत न आस ॥ पास काहु नहिं जावे ॥
राम मन से मन मिलाय ॥ अगम की खबर ले आवे ॥
राम ओ निस रहे उदास ॥ जक्त सूं प्रीत न कोई ॥
राम सो ब्राम्हण सुखराम ॥ ब्रम्ह रंग रत्ता सोई ॥८॥

राम पुढे गुरु महाराज ब्राम्हणाच्या बाबतीत सांगतात.
राम सतस्वरुपी शील ठेवतो. होणकाळाच्या मायेत
राम जाणत नाही.साईवर विश्वास ठेवतो.साई प्राप्त
राम केल्याचा संतोष राहतो.होणकाळाचे सुख चाहण्या
राम करीता असंतुष्टता थोडी ही राहत नाही. आणि
राम सतस्वरूप ज्ञान विज्ञानाचा विचार करतो. शिल-
राम ब्रम्हचर्याचे पालन करतो.साच-साईवर पूर्ण विश्वास
राम ठेवतो. संतोष-साईने जसे ठेवले त्याच्यात आनंदी
राम राहतो.दुसऱ्याची निंदा व दुसऱ्याची गोष्टी इकडे,
राम तिकडे करीत नाही आणि दुसऱ्याचा द्रोह करणे
राम सोङ्ग देतो आणि एकांतात राहतो आणि आपल्या
राम हंसाच्या मनाने साहेबाच्या मनाशी मिळून अगम
राम म्हणजे साहेबाच्या देशाची वार्ता आणतो. तसेच
राम सदा रात्रिंदिवस साहेबाकरीता उदास राहतो. तसेच
राम जगाशी म्हणजे ३ लोक, १४ भवनाच्या मायेच्या
राम सुखांशी उदास राहतो.सतस्वरूप ब्रम्हच्या रंगात
राम रता म्हणजे रंगलेला राहतो तोच ब्राम्हण आहे. ॥८॥

गुरु महाराज सांगतात जे शीलवान
राहतात. विश्वास मायावी देवता ब्रम्हा
,विष्णू महादेवमध्ये ठेवतात आणि
मला स्वर्गादिक मिळेल असे संतोषी
राहतात. आणि वेदाच्या ज्ञानाचा
विचार ठेवतात.परनिंदा परद्रोह करणे
सोङ्ग देतात.कारण की याच्याने
नक्त जातात हे समजते. ब्रम्हाच्या
देशात जाण्याकरीता उदास राहतो.
आणि याकारणाने जगाशी प्रीति करीत
नाही.गुरु महाराज सांगतात हे खरे
ब्राम्हण नाहीत. ॥८॥

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

पिंडत पिंड प्रमोद ॥ भूल ओढे नहिं जावे ॥
 घर की घट मे चीज ॥ ताय सुं चित्त लगावे ॥
 सो पिंडत प्रवाण ॥ बेद को भेद बिचारे ॥
 छसे सेंस इकीस ॥ ताय पर सुरत पसारे ॥
 द्वादश आवे जाय ॥ सुरत ले संग रमीजे ॥
 सो पिंडत सुखराम ॥ गिगन में बेद भणीजे ॥९॥

आता गुरु महाराज पुढे सांगतात की, पंडित तोच आहे, जो आपल्या पिंडला म्हणजे पाच विषय इंद्रिय, तीन विषय गुण तसेच २५ विषय प्रकृतीला सतस्वरूप विज्ञानाचा उपदेश देतो. तसेच चुकुनही ५ विषय इंद्रियांच्या, ३ विषय गुणाचे व २५ प्रकृतीचे मायेच्या ज्ञानात जात नाही. आणि जगातील लोकांना उपदेश करण्या करीता जगात जातो. घटामे चीज म्हणजे तनातच साहेब आहे त्याच्याशी घरी बसून चित्त लावतो तोच पंडित प्रामाणिक आहे. जो वेदाचा भेद म्हणजे सतस्वरूपाचा विचार करतो आणि २१,६०० श्वासावर सुरत फैलावून सुरतला मायावी वासनांमध्ये न जाऊ देता साहेबातच ठेवतो. सुरतच्या सोबत १२ कमळावर ६ पूर्वेचे तसेच ६ पश्चिमच्या कमळात साहेबासोबत रमतो असा पंडित दहाव्याद्वारात सुक्ष्मवेद म्हणजे सतशब्द भजतो म्हणजे दहाव्याद्वारात सतशब्द ऐकतो. ॥९॥

गुरु महाराज सांगतात हा खरा पंडित नाही, जो स्वतःच्या शरीराला उत्तम आचाराचा उपदेश देतो. निच कर्मापासून सदा दूर राहतो. त्याच्या कडे कधी ही जात नाही. वेदांच्या १६०० श्वास ब्रह्मा, विष्णु, महादेवात ठेवतो. आणि जगाला वेदाचे ज्ञान ऐकवतो. आपला जास्तीत जास्त वेळ त्यांच्या सेवेत देतो. गुरु महाराज सांगतात हा खरा पंडित नाही. कसे हे खरे नाही? तर पहा, उत्तम आचार माया आहे म्हणजे काळातच आहे. ब्रह्मा, विष्णु, महादेव हे त्रिगुणी माया आहे. मायेला काळ खातो म्हणून हा खरा पंडित नाही. याने आपल्या प्राणाला, जीवाला काळापासून मुक्त केले नाही. ॥९॥

राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

ब्राम्हण सोई जाण ॥ बोल अणभे मुख बाणी ॥
 अंतर ब्रम्ह पिछाण ॥ जाण समता घट आणी ॥
 सील साच संतोष ॥ पाँच पर सार बजावे ॥
 पच्चिसा को मेट ॥ तीन मे अेक रहावे ॥
 चर अचर बिच ब्रम्ह कूँ ॥ देखे दिष्ट पसार ॥
ब्राम्हण सो सुखरामजी ॥ अंतर हर दीदार ॥१०॥

ब्राम्हण त्यालाच जाणा जो अणभे देशाची वाणी
 मुखाने बोलतो आतमध्ये ब्रम्हला जाणतो आणि
 सर्व घटात ब्रम्ह म्हणजे साहेब आहे अशी समता
 आणतो. म्हणजेच माझ्यात ब्रम्ह आहे. तसेच
 सर्वांमध्ये साहेब आहे. अशी समता आणतो. सर्व
 एकसारखे मानतो. भेदभाव करीत नाही. शिल-एक
 पत्नीव्रत राहतो. तसेच साहेबा शिवाय कोणत्या
 होणकाळाच्या मायावी देवताशी प्रीत करीत नाही.
 साच-साईवर विश्वास करतो आणि संतोष-साई
 जसे ठेवतो तसेच राहतो. आणि पाच विषय
 वासना, २५ वासनिक प्रकृत्या तसेच वासनिक
 तमोगुण आणि वासनिक रजोगुण यांच्यावर पोलादी
 तलवार चालवतो म्हणजे ज्ञानाने मारतो आणि या
 तिघांमधून सतोगुण ठेवतो. तो ही कोणता जो
 वासना रहीत आहे. आणि साहेबाशी भेटण्यास
 मदत करतो. जसे ६४ लक्षण सहनशीलता, दया
 इत्यादी आणि या सतोगुणाला साहेबाकडे लावून
 चित्त साहेबाकडे मजबूत करतो. चल अचल म्हणजे
 चालणारे प्राणी तसेच न चालणारे प्राणी झाड,
 दगड, पहाड इत्यादी सर्वांमध्ये ब्रम्ह दृष्टी पसरवितो.
 आणि सर्वांमध्ये ब्रम्ह पाहतो. (परमात्मा)जो हर
 म्हणजे साहेबाचे दर्शन हंसाच्या आत करतो. तो
 ब्राम्हण आहे आणि असा ब्राम्हणच अमरलोकात
 जाईल. ॥१०॥

हा खरा ब्राम्हण नाही, जो वेद, शास्त्र,
 पुराणाचे ज्ञान मुखाने बोलतो आणि
 आतमध्ये ब्रम्हला ओळखतो. नेहमी
 शुभ कर्म करतो. आणि अशुभ कर्मात
 चिंत्त देत नाही. हा शील ठेवतो आणि
 मायावी देवतांवर विश्वास ठेवतो आणि
 पुढे स्वर्गादिकात जाईल हा संतोष
 पाळतो आणि अनुभवाने मनाने चर
 अचरमध्ये ब्रम्ह आहे असा विचार
 करतो. परंतु शरीराच्या आत ब्रम्ह
 म्हणजे परमात्म्याला जाणत नाही. तो
 खरा ब्राम्हण नाही. ॥१०॥

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

ब्रह्म अग्न के मांय ॥ घेर पांचु बिष जारे ॥
जुग सुं रहे उदास ॥ जगत की प्रीत निवारे ॥
तन मन सुरत मिलाय ॥ खण्ड सो पिण्ड में देखे ॥
च्यार बेद को जीव ॥ भेद अतंर में पेखे ॥
मिले ब्रह्म सुं जाय ॥ ब्रह्म सुं करे बिलासा ॥
सो ब्राम्हण सुखराम ॥ द्वार दसवे घर बासा ॥११॥

पुढे गुरु महाराज सांगतात, ब्रह्म अग्नीमध्ये पाची विषयांना घेऊन जाळून टाकतो. म्हणजे विज्ञान वैराग्याने पाची वासनांना मिटवून टाकतो. जगत म्हणजे होणकाळी त्रिगुणी मायेपासून उदास राहतो. व होणकाळी मायावी सुखांमध्ये प्रीति ठेवत नाही. तन, मन, सुरत या सर्वांना पिंडत खंड-ब्रम्हांड शोधायला लावतो आणि ४ वेदाचे जीव म्हणजे सुक्ष्मवेदाचा भेद हंसाच्या आतमध्ये पाहतो. तोच ब्राम्हण आहे. तसेच सतस्वरूप ब्रम्हशी मिळतो आणि त्या ब्रम्हात विलास करतो असा अशा ब्राम्हणाने दहाव्याद्वारात म्हणजे अगम मध्ये म्हणजे सतस्वरूपात घर केले आहे असे समजा म्हणजे तो काळाच्या पलिकडे होऊन गेला. ॥११॥

आदि सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात की, हा खरा ब्राम्हण नाही जो मन, आणि तनाच्या हट्ट करून ५ विषयांना तापवतो. तन, मन, तसेच सुरत त्रिगुणी मायेच्या देवतांमध्ये ठेवतो चार वेदाच्या ज्ञानाला अंतर मध्ये धारण करतो. त्रिगुणी देवी-देवतांच्या मंदिरात वास करतो तसेच त्रिगुणी देवतांची सेवा करतो. ॥११॥

राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

गायत्री पढ ग्यान ॥ प्रीत प्रमोद बतावे ॥
क्रिया काम समाय ॥ ब्रह्म अंतर लिव लावे ॥
गीता ग्रंथ उचार ॥ मन कूँ भेव बताया ॥
पूजे आत्म राम ॥ दिल में देव जगाया ॥
ब्रह्म देख सब मांय ॥ राग सो दोष निवारे ॥
सो ब्राम्हण सुखराम ॥ तप ओ नाँव उचारे ॥१२॥

केवलची गायत्री म्हणजे सतशब्द जपतो आणि साहेबाशी प्रीति करतो हे स्वतःच्या हंसाला तसेच जगाला उपदेश देतो. तसेच सतस्वरूपी ब्रह्ममध्ये हंसाच्या आतुन लीव ठेवणे हिच क्रिया काम धारण करतो. सत विज्ञानाच्या गीता ग्रंथाचे उच्चारण करतो आणि आपल्या हंसाच्या मनाला सतस्वरूपाचा भेद सांगतो. आत्म्याला रामाला म्हणजे सतस्वरूपाला पुजतो. आणि त्या रामजीला हंसाच्या उरात म्हणजे हृदयात जागृत करतो. सर्व जगात चल अचलमध्ये सतस्वरूप ब्रह्म पाहतो. ज्ञानाने सर्वामध्ये सतस्वरूप ब्रह्म आहे. मग कोणाशी नाराज का राहावे तसेच कोणाचे दोष का काढावे हा विचार करून राग दोष भावना मिटवून देतो तोच ब्राम्हण आहे. जो रामनामाचे उच्चारण म्हणजे स्मरण करतो तोच ब्राम्हण आहे. ॥१२॥

जगात ब्राम्हण गायत्री वाचतो आहे. गायत्री ब्रह्माने बनविली आहे. (ब्रह्मा माया आहे हा सतस्वरूप ब्रह्म नाही) स्वतः गायत्री वाचतो आणि जगातील लोकांना वेदाचे क्रिया कर्म करायला लावतो स्वतःच्या मनात ब्रह्म या मायेची लीव लावतो. तसेच ब्रह्माला पुजतो आणि मनात ब्रह्माला सर्वात मोठा देव करून समज आणतो. हा ब्राम्हण जगात म्हणविला जातो. परंतु हा खरा ब्राम्हण नाही. कारण की याचे आवागमन मिटले नाही. हा ८४ च्या फेन्यात परत येईल. सर्व जगाशी राग दोष ठेवत नाही. ॥१२॥

राम

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

पिंडत अे अनेण ॥ खंड सो पिंड मे जोवे ॥
आसा त्रस्ना मेट ॥ लोभ तज न्यारा होवे ॥
सील साच असनान ॥ जुगत की क्रिया सोई ॥
जीमे सास उसास ॥ आन मुख कहे न कोई ॥
आठ पोहर हर चरचा करे ॥ तीन तीस प्रमोद ॥
सो पिंडत सुखरामजी ॥ तत्त गहे पिंड सोद ॥१३॥

पंडिताची निशाणी काय आहे तर जो खंड व ब्रह्मंड पिंडतच बघतो.आणि आशा,तृष्णा, लोभ, मिटवून या होणकाळी मायेपासून न्यारा म्हणजे वेगळा होऊन गेला आहे.आशा-पुढे इंद्र बनण्याची, तृष्णा-पुढे राजा बनण्याची, लोभ जगाच्या सुखांचा लोभ मिटून गेला. जो शिल आणि साचचे स्नान करतो. म्हणजे शील आणि साच साहेबाशी ठेवतो सदाही साहेबाच्या प्रति शीलवान राहतो आणि सदाही मालकावर विश्वास ठेवतो आणि जगाच्या क्रिया सर्व सोडून देतो.श्वासोश्वासात परमात्म्याच्या नामाचा म्हणजे सतशब्दाचे रटण करतो. हेच जेवण करणे आहे. आणि दुसऱ्या कोणत्याही होणकाळी मायावी देवतेचे नाव मुखाने घेत नाही. म्हणजे त्याचे स्मरण करीत नाही. आणि रात्रंदिवस अष्टो प्रहर फक्त रामजीची चर्चा करतो.म्हणजे सतस्वरूपाच्या गोष्टींमध्येच आपला वेळ व्यतीत करतो. (ज्ञान, ऐकणे,ध्यान करणे)आणि तीन विकारी गुण,२५ विकारी प्रकृत्या आणि ५ विकारी इंद्रिय यांना सतस्वरूप ज्ञान विज्ञानाने उपदेश देतो आणि साहेबात चित्त लावतो. आपले पूर्ण शरीर शोधून म्हणजे पूर्वेचे द्यकमळ आणि पश्चिमेचे द्यकमळांचे छेदन करून तत्त ग्रहण करतो आणि सतस्वरूप साईला देहातच प्राप्त करतो. ॥१३॥

गुरु महाराज सांगतात की, हा खरा पंडित नाही जो, पंडित त्रिगुणी देवताच्या मुर्तिला ९ खंडात शोधतो आहे. तसेच त्यांची सेवा करतो. अष्टो पोहर ब्रह्मा,विष्णू, महेशची चर्चा करतो. तसेच तीन तीसला नरकीय कर्म करू देत नाही आणि त्या तीन तिसला मायावी शुभ कर्मात लावतो आणि या जन्मात शरीराच्या मायावी सुखांच्या आशेला तसेच तृष्णेला मिटवतो व संतोषी राहतो आणि त्याच्या जवळ जितके नाही आहे त्याच्या पलिकडील लोभ ठेवत नाही. परंतु शरीर सुटल्या नंतर स्वर्गादिकाचे सुख मिळावे याची आशा,तृष्णा तसेच लोभवृत्ती राहते. म्हणजे त्याची प्रत्येक क्रिया पुढच्या त्रिगुणी मायावी सुखांची राहते म्हणून हा खरा ब्राह्मण नाही. आणि पहा, या जन्मात पाची विषयांचे सुख मिळावे हे चाहतो भोजन करतो तेंव्हा मुखाने मायावी देवतांशिवाय निच शब्द बोलत नाही. अष्टो प्रहर त्रिगुणी मायावी देवता ब्रह्मा,विष्णू, महादेवांची चर्चा करतो. व वेदाच्या आधारावर ५ वासनेचे इंद्रिय २५ प्रकृती व ३ गुणांना ताब्यात ठेवतो. आदि सतगुरु सुखरामजी महाराज म्हणतात हा खरा पंडित नाही. ॥१३॥

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

कुडल्या ॥

केई जनम सुभ कर्म करे ॥ प्रगटे भक्त आँकूर ॥
ता पीछे केइ जनम लग ॥ भजन करे भरपूर ॥
भजन करे भरपूर ॥ ग्यान घट में जब होई ॥
केर्ह जनम गेहे ग्यान ॥ तबे अणभे कहे कोई ॥
सुखराम दास अणभे परे ॥ केइ बरस लिव ध्यान ॥
ता आगे परा भक्त हे ॥ कोई पावे संत सुजान ॥१४॥

कित्येक जन्मापर्यंत शुभ कर्म करेल तेव्हा भक्तीचा अंकुर निपजेल.आदि सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात जगात शुभकर्म दोन प्रकारचे राहतात.१.त्रिगुणी मायेचे २.सतस्वरूपाचे जगत त्रिगुणी मायेच्या शुभ कर्मलाच जाणतो.या त्रिगुणी मायेचे शुभ कर्म केल्याने परमात्म्याच्या भक्तीचा अंकुर निपजत नाही.उलट माया जी हंसा सोबत होती.ती अजून आणखी पवकी होते.परमात्म्याचे शुभ कर्म केल्यावरच केवल भक्तीचा अंकुर निपजतो.हे कर्म २० भगवंतांच्या सोबत घटात.केवल भक्तीचे अंकुर निपजल्यावर कैवल्य भक्ती भरपूर करतो.तेव्हा सतस्वरूपाचे ज्ञान घटात येते. हंसाला माया काय आणि सतस्वरूप काय याचा फरक समजू लागतो.असे कित्येक जनम ज्ञानात राहतो तेव्हा अणभे ज्ञान ने:अक्षर घटात प्रगटते. त्याच्याशी कित्येक वर्षापर्यंत लीव लावतो तेव्हा परिस्थिती प्राप्त होते अशी पराभक्ती कोणी सुजाण संतच प्राप्त करतो.सर्व जगाचे लोक प्राप्त नाही करत. हे पूर्ण समजत नाही कारण आता तर पळत, पोहरमध्ये दहाव्येद्वार उघडत आहे.परा स्थिती होऊन राहिली.जसे आपण एक उदा. पाहू जसे श्रीमंताच्या घरात एखादा दत्तक येतो तेव्हा त्याला धन सहज मिळून जाते.तर त्याला धन कमाई करण्यात लागणारे परिश्रम आणि वेळ समजत नाही.ते धन सहज मिळून जाते,असेच समजाते.असेच आम्हाला आदि सतगुरु सुखरामजी महाराजांच्या कृपेने परा स्थिती सहज होऊन जाते.या कारणाने बिना सत्तेच्या वेळी इतके कित्येक जन्मापर्यंत शुभ कर्म करेल,भजन भरपूर करेल आणि काही कित्येक ज्ञानात राहील,कित्येक वर्ष लीव लावेल तेव्हा ही वस्तु मिळेल (इतके कष्ट व वेळ लावतो ही वस्तु समजमध्ये येत नाही आहे पुढे जेव्हा समजमध्ये येईल तेव्हा याला परत खोलले जाईल) सत्ता वारंवार येत नाही. ॥१४॥

राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

कवत् ॥

भांग तमाखु छाड ॥ ग्यान हिरदे उर ल्यावे ॥
 कन्या को द्रब लेन ॥ ताय की सोगन खावे ॥
 भगत रीत घट धार ॥ भजन निर बंधन कीजे ॥
 ब्रम्ह रिष की चाल ॥ सोझ सारी बिध लीजे ॥
 ब्राम्हण सब ही सांभळे ॥ जन सुखदेव कहे आण ॥
 निष्ट कर्म सब छाड के ॥ बोले इम्रत बाण ॥१५॥

पुढे गुरु महाराज सांगतात की, भांग, तंबाखू, सोडून आपल्या हृदयात म्हणजे हंसाच्या उरात सतस्वरूप ज्ञान विज्ञान आणेल म्हणजे धारण करेल. आणि आपल्या कन्येचे धन न घेण्याची शपथ खाईल. भगतची म्हणजे सतस्वरूपच्या संताची रीत आपल्या घटात धारण करेल, स्विकारेल. आणि भजन निष्काम करावे म्हणजे होणकाळाच्या मायावी सुखांकरीता स्मरण न करता होणकाळातून निघण्याकरीता भजन करावे. ब्रम्ह ऋषी म्हणजे जो सतस्वरूप संत आहे. त्यांच्या सारखे रहा. ते जसे राहतात तसे रहा. त्यांचेसारखे साहेबाशी जुड त्यांची सर्व विधी पाहून घ्या. आणि त्याचप्रकारे रहा. कारण की तसे राहाल तरच तो परमात्मा मिळेल. गुरु महाराज सर्व ब्राम्हणांना सांगतात तुम्ही सर्व वाईट कर्म सोडून अमृता सारखी गोड बोली बोला म्हणजे होणकाळ सोडून सतस्वरूपाशी जुडा सतस्वरूपाचे स्मरण करा. ही रीत धारण करून तुम्हील सांभाळून जा. असे गुरु महाराज बोलले. ॥१५॥

गुडुडी सो गो हत्या
 ब्रम्ह हत्या नासका । (तपकीर)
 मुख चाब्या सो गोत्र हत्या ।
 कहे पुत्र व्यास का (सुकदेव)

राखे व्रत एकादशी, करे अन्नका त्याग ।
 भांग तंबाकू ना तजे, ताका बडा अभागा ॥

साखी ॥
 अहुँ भाव लालच तजो ॥ तजो निष्ट सब बाण ॥
 साच शब्द सुखराम के ॥ समता कूं घट आण ॥१॥

आदि सतगुरु सुखरामजी महाराज सांगतात की, अहंभाव म्हणजे मी पणा, मोठेपन, अहंकार आणि लालुच(काम तर ही होणकाळाच्या मायेत ठेवणाऱ्या वरस्तु आहेत आणि

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥ राम

राम याच्याने जीवाला अनेक प्रकारचे दुःख पडते)सोङ्गून दया आणि नष्ट म्हणजे वाईट बोल बोलणे सोङ्गून दया.आणि साच म्हणजे खरा शब्द म्हणजे सतशब्द आणि समतेल घटात आणा. ॥१॥

राम दुबध्या कर हम देखिया ॥ जब दुःख हूवा लार ॥ राम

राम समता कर सुखराम के ॥ देखत सुख अपार ॥२॥ राम

राम मी जेव्हा दुविधा करून पाहिले तर दुविधे सोबत दुःख येऊन गेले.आणि जेव्हा समता करून पाहिले तर अपार सुख झाले. ॥२॥ राम

राम कूळ कपट मन काम में ॥ जिण घट भजन न होय ॥ राम

राम जे करेहे सुखराम के ॥ लोग देखावो जोय ॥३॥ राम

राम जो पर्यंत खोट्यात लागलेला राहतो तोपर्यंत त्याच्या घटाने म्हणजे हंसाने भजन होत नाही.ज्याच्या मनात कपट तसेच खोटी व काम वासना आहे,त्या घटात म्हणजे हंसाने राम

राम भजन होत नाही.आणि जरी तो भजन ही करत राहत असेल.परंतु त्याचे मन खोटे राम

राम तसेच कपटाने भरलेले असेल तर हे भजन करणे फक्त दिखावा आहे.कारण की तो राम

राम भजन म्हणजे स्मरण करूच शकत नाही.बघणारे लोक म्हणतील तो स्मरण भजन करीत आहे. परंतु खरे ते भजन नाही.तो देखावा म्हणवितो.(बिना प्रीति आणि प्रेमाने राम

राम भजन होत नाही) ॥३॥ राम

राम ग्यान सीख अडबी करे ॥ सो मूरख भर पेट ॥ राम

राम वा नर कूळ सुखराम के ॥ सपने हुँ मत भेट ॥४॥ राम

राम जो मायावी ज्ञान शिकून सतस्वरूपी संता सोबत अडवी करतो.म्हणजे अडतो,वाद राम

राम विवाद करतो तो पोट भरून मुर्ख आहे.म्हणजे त्याच्या सारखा मुर्ख कोणी नाही.कारण राम

राम की ते ज्या ज्ञानाने अमरसुख,सदाकरीता सुख मिळते.अशा ज्ञानाशी तो अडतो तर राम

राम याच्यापेक्षा मोठा मुर्ख कोण असेल.अशा मुर्ख मनुष्याला गुरु महाराज सांगतात राम

राम स्वप्नातही भेटू नका म्हणजे अशा मनुष्यापासून दूरच रहा.याच्याशी चर्चा करू नका. राम

राम ॥४॥ राम

राम ग्यान सकळ कूळ दीजिये ॥ अड नहि कीजे कोय ॥ राम

राम मंत्र तो सुखराम के ॥ दीजे जागाँ जोय ॥५॥ राम

राम गुरु महाराज पुढे सांगतात,सतस्वरूप ज्ञान तर सर्वाना दया.जो पर्यंत त्याचे सर्व भ्रम राम

राम निघून जाणार नाही तोपर्यंत परंतु कोणाशी अङ्गून राहू नका.म्हणजे वाद विवाद करू राम

राम नका.परंतु मंत्र म्हणजे भेद तर तुम्ही जागा पाहून म्हणजे पात्र व्यक्ती पाहूनच दया. राम

राम जसे तो व्यसनाधीन नसावा.तो सतस्वरूपाच्या मंत्राला म्हणजे भेदाला पात्र राहिला राम

राम पाहिजे. ॥५॥ राम

राम ॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

॥ राम नाम लो, भाग जगाओ ॥

राम

पन्नोति सो पच गई ॥ ग्रेह गया सब हार ॥

असुभ सेंग सुखराम के ॥ गया भ्रम की लार ॥६॥

राम

॥ इति षट् दर्शण को अंग संपूरण ॥